

राज्य शासकीय अधिकारी / कर्मचारी यांना  
केंद्र शासनाच्या धर्तीवर जुनी निवृत्तीवेतन  
योजना लागू करणेबाबत.

## महाराष्ट्र शासन

### जलसंपदा विभाग

शासन आदेश क्रमांक: संकीर्ण-२०२४/(प्र.क्र.१८४/२०२४)/आ (वर्ग-१)

मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक,

मंत्रालय, मुंबई ४०००३२.

दिनांक : ०४ सप्टेंबर, २०२४

**संदर्भ :** १. वित्त विभाग, शासन निर्णय क्र. संकीर्ण-२०२३/प्र.क्र.४६/सेवा-४, दि.०२.०२.२०२४.

२. केंद्र शासनाच्या निवृत्तीवेतन व निवृत्तीवेतन धारकांचे कल्याण विभागाचे पत्र क्र.५७/०५/२०२१-पी व पीडब्ल्यू (बी), दि.०३.०३.२०२३.

३. वित्त विभाग, शासन परिपत्रक क्र.संकीर्ण २०२४/प्र.क्र.१८/सेवा-४, दि.०२.०५.२०२४

### **प्रस्तावना :**

केंद्र शासनाच्या अधिकारी / कर्मचारी यांची नियुक्ती (Appointed) ज्या पदावर किंवा रिक्त जागेवर करण्यात आली आहे व ज्याची जाहिरात / भरतीची / नियुक्तीची अधिसूचना नवीन निवृत्तीवेतन योजना लागू करण्याच्या अधिसूचनेच्या दिनांकापूर्वी म्हणजेच दि.२२.१२.२००३ पूर्वी निर्गमित झाली आहे व जे दि.०१.०१.२००४ रोजी किंवा त्यानंतर शासन सेवेत दाखल झाले आहेत व ज्यांना नवीन परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना लागू झाली, त्या केंद्र शासनाच्या अधिकारी / कर्मचारी यांना केंद्रीय नागरी सेवा (निवृत्ती) नियम, १९७२ / २०२१ लागू करण्याचा एक वेळ पर्याय (One Time Option) देणेबाबतचा निर्णय केंद्र शासनाच्या निवृत्तीवेतन व निवृत्तीवेतनधारकांचे कल्याण विभागाच्या संदर्भाधिन क्र.२ येथील कार्यालयीन जापनान्वये घेण्यात आला आहे.

२. केंद्र शासनाच्या उपरोक्त निर्णयाच्या धर्तीवर, राज्य शासनाच्या सेवेत जे अधिकारी / कर्मचारी दि.०१.११.२००५ रोजी किंवा त्यानंतर शासन सेवेत नियुक्त करण्यात आले आहेत. तथापि, त्यांची पदभरतीची जाहिरात / अधिसूचना दि.०१.११.२००५ पूर्वी निर्गमित झालेली आहे, अशा राज्य शासकीय अधिकारी / कर्मचारी यांना महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्तीवेतन) नियम, १९८२, महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्तीवेतनाचे अंशराशीकरण) नियम, १९८४ व महाराष्ट्र सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधी नियम, १९९८ व अनुषंगिक नियमाच्या तरतूदी लागू करण्यासाठी एक वेळ पर्याय (One Time Option) संदर्भाधिन क्र.१ येथील शासन निर्णयान्वये देण्यात आलेला आहे. या निर्णयानुसार, जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करण्याबाबत सहायक अभियंता श्रेणी-१, गट-अ या संवर्गात दि.०१.११.२००५ पूर्वीच्या जाहिरातीनुसार नियुक्ती देण्यात आलेल्या व सध्या कार्यकारी अभियंता (स्थापत्य) संवर्गात कार्यरत अधिकाऱ्यांचे अर्ज / विकल्प प्राप्त झालेले आहेत.

३. सदर अधिकाऱ्यांची नियुक्ती, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, अधिसूचना क्रमांक ३७४ (१)/एक (१/२००४/तीन, दि.१५ सप्टेंबर, २००४ अन्वये, महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा परीक्षा-२००४ मध्ये, सरळसेवा भरतीसाठी घेण्यात आलेल्या एकत्रित स्पर्धा परिक्षेच्या जाहिरातीद्वारे करण्यात आली आहे. सदर परीक्षा शनिवार, दि.०५ फेब्रुवारी, २००५ व रविवार, दि.०६ फेब्रुवारी, २००५ रोजी घेण्यात आली होती. महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा परीक्षा- २००४ च्या मागणीपत्रानुसार, सन २००४ मध्ये सरळसेवा भरतीद्वारे घेण्यात आलेल्या एकत्रित स्पर्धा परीक्षेच्या निकालाच्या आधारे, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने केलेल्या

शिफारशीनुसार, उपरोक्त अधिकाऱ्यांना जलसंपदा विभागात सहायक अभियंता श्रेणी-१, गट-अ या पदावर जलसंपदा विभाग, शासन निर्णय, क्र.नियुक्ती १००७/(१०२/२००७)/आ(संनि), दि.३१.०८.२००७, शासन निर्णय क्र.नियुक्ती १००७/(१०१/२००७)/आ(संनि), दि.०६.०९.२००७ व शासन निर्णय क्र. नियुक्ती २०११/(१००/२०११)/आ(संनि), दि.२१.०७.२०१२ अन्वये नियुक्ती देण्यात आली आहे.

४. सबब, कार्यकारी अभियंता (स्था) संवर्गात कार्यरत सदर अधिकाऱ्यांना वित्त विभाग, शासन निर्णय, दि.०२.०२.२०२४ मधील तरतूदीनुसार, महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्तिवेतन) नियम, १९८२ व अनुषंगिक नियमाच्या तरतूदी लागू करण्याबाबत शासन खालीलप्रमाणे आदेश देत आहे.

### शासन आदेश :-

जलसंपदा विभागांतर्गत कार्यकारी अभियंता (स्थापत्य) या पदावर सध्या कार्यरत असणा-या अधिकाऱ्यांना केंद्र शासनाच्या धर्तीवर वित्त विभागाच्या दि.०२.०२.२०२४ रोजीच्या शासन निर्णयातील तरतूदीनुसार, महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्तिवेतन) नियम, १९८२, महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्तिवेतनाचे अंशराशीकरण) नियम, १९८४ व महाराष्ट्र सर्वसाधारण भविष्यनिर्वाह निधी नियम, १९९८ व अनुषंगिक तरतूदी लागू करण्यास मान्यता देण्यात येत आहे.

अ. क्र.	अधिका-यांचे नाव (सर्वश्री)	प्रथम नियुक्ती	सध्याच्या नियुक्तीचे पद व कार्यालय	अर्ज /विकल्प प्राप्त दिनांक
१	पंडित अमोल अरुणराव, कार्यकारी अभियंता	स.अ.श्रेणी-१	कार्यकारी अभियंता, जलहवामान आधार सामग्री प्रक्रिया विभाग, नाशिक	१४-०२-२०२४
२	खंदारे श्रीकांत दत्तात्रय, कार्यकारी अभियंता	स.अ.श्रेणी-१	कार्यकारी अभियंता, पाटबंधारे संशोधन विभाग, छ.संभाजीनगर	१४-०२-२०२४
३	श्रीमती जोशी योगिता देविदास, कार्यकारी अभियंता	स.अ.श्रेणी-१	कार्यकारी अभियंता, जलविज्ञान प्रकल्प विभाग, छ.संभाजीनगर	१४-०२-२०२४
४	शिंदे धनंजय ज्ञानोबा, कार्यकारी अभियंता	स.अ.श्रेणी-१	कार्यकारी अभियंता, मुख्य लेखा परिक्षक, जल व सिंचन, महाराष्ट्र राज्य, छ.संभाजीनगर	१५-०२-२०२४
५	श्रीमती सीमा सचिन मोहिते (पदमाळे सीमा ज्ञानेश्वर), कार्यकारी अभियंता	स.अ.श्रेणी-१	कार्यकारी अभियंता, दक्षता पथक, पाटबंधारे विभाग, सिंचन भवन, पुणे	१६-०२-२०२४
६	दाभिरे पंकजकुमार चंद्रेश्वर, कार्यकारी अभियंता	स.अ.श्रेणी-१	कार्यकारी अभियंता, खारभूमी विकास विभाग, कळवा, ठाणे	२१-०२-२०२४
७	राठोड गणेश लष्कर, कार्यकारी अभियंता	स.अ.श्रेणी-१	कार्यकारी अभियंता, बेंबळा पाटबंधारे विभाग, यवतमाळ	२१-०२-२०२४
८	श्रीमती मिताली संतोष पवार (शिंदे मिताली संतोष), कार्यकारी अभियंता	स.अ.श्रेणी-१	कार्यकारी अभियंता, कोंकण पाटबंधारे विकास महामंडळ, ठाणे	२६-०२-२०२४
९	सूर्यवंशी अमर प्रतापराव, कार्यकारी अभियंता	स.अ.श्रेणी-१	उप अधीक्षक अभियंता, सांगली पाटबंधारे मंडळ, सांगली	२७-०२-२०२४

१०	रासनकर महेश मधुकर, कार्यकारी अभियंता	स.अ.श्रेणी-१	कार्यकारी अभियंता, लघु पाटबंधारे विभाग, सांगली	२७-०२-२०२४
११	श्रीमती ज्योती अरविंद देवकर (भिलारे ज्योती शामराव), कार्यकारी अभियंता	स.अ.श्रेणी-१	कार्यकारी अभियंता, सांगली पाटबंधारे विभाग, सांगली	२७-०२-२०२४
१२	डवरी राजन पांडुरंग, कार्यकारी अभियंता	स.अ.श्रेणी-१	कार्यकारी अभियंता, ताकारी पंपगृह विभाग क्र.१, देवराष्ट्रे	२७-०२-२०२४
१३	श्रीमती कविता योगेश देसाई (घाडगे कविता हणमंत), कार्यकारी अभियंता	स.अ.श्रेणी-१	कार्यकारी अभियंता, दक्षता पथक मुंबई परिमंडळ, जलसंपदा विभाग, ठाणे	०१-०३-२०२४
१४	श्रीमती वैशाली राजरत्न कुरणे (वैशाली वसंत जाधव), कार्यकारी अभियंता	स.अ.श्रेणी-१	कार्यकारी अभियंता, दक्षता पथक मुंबई परिमंडळ, जलसंपदा विभाग, ठाणे	०१-०३-२०२४
१५	मासाळ काशिनाथ लालासो, कार्यकारी अभियंता	स.अ.श्रेणी-१	कार्यकारी अभियंता, मुख्य लेखा परिक्षक, जल व सिंचन, महाराष्ट्र राज्य, छ.संभाजीनगर	०५-०३-२०२४
१६	जाधव प्रशांत भास्करराव, कार्यकारी अभियंता	स.अ.श्रेणी-१	कार्यकारी अभियंता, जायकवाडी पाटबंधारे विभाग, पैठण	१३-०३-२०२४
१७	कुलकर्णी मकरंद मधुकर, कार्यकारी अभियंता	स.अ.श्रेणी-१	कार्यकारी अभियंता, संकल्पचित्र विभाग (द.ध.१), मध्यवर्ती संकल्पचित्र संघटना, नाशिक	१३-०३-२०२४
१८	बागुल रविंद्र त्रंबक, कार्यकारी अभियंता	स.अ.श्रेणी-१	कार्यकारी अभियंता, माती धरण विभाग क्र.२, मध्यवर्ती संकल्पचित्र संघटना, नाशिक	१३-०३-२०२४
१९	श्रीमती टोंगसे प्रांजली शैलेंद्र, कार्यकारी अभियंता	स.अ.श्रेणी-१	कार्यकारी अभियंता, नागपूर पाटबंधारे विभाग (दक्षिण), नागपूर	१३-०३-२०२४
२०	ठाकुर संदिप भीमसिंग, कार्यकारी अभियंता	स.अ.श्रेणी-१	कार्यकारी अभियंता, संकल्पचित्र संघटना विभाग (द.ध.५), नाशिक	१३-०३-२०२४
२१	कारेमोरे महेंद्र गजानन, कार्यकारी अभियंता	स.अ.श्रेणी-१	कार्यकारी अभियंता, विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ, नागपूर	१५-०३-२०२४
२२	दमाह किशोर देवीलाल, कार्यकारी अभियंता	स.अ.श्रेणी-१	कार्यकारी अभियंता, भंडारा पाटबंधारे विभाग, भंडारा (सिंचन)	१५-०३-२०२४
२३	वाकुडे प्रमोदकुमार नारायणराव, कार्यकारी अभियंता	स.अ.श्रेणी-१	कार्यकारी अभियंता, विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ, नागपूर	१५-०३-२०२४
२४	शिंदे देवाप्पा दत्तात्रय, कार्यकारी अभियंता	स.अ.श्रेणी-१	कार्यकारी अभियंता, वारणा कालवे विभाग क्र.१, इस्लामपूर	१९-०३-२०२४
२५	मोरे रावसाहेब पोपटराव, कार्यकारी अभियंता	स.अ.श्रेणी-१	कार्यकारी अभियंता, उजनी धरण व्यवस्थापन विभाग, भीमानगर	२०-०३-२०२४

२६	वसुलकर अमोल खुशालराव, कार्यकारी अभियंता	स.अ.श्रेणी-१	कार्यकारी अभियंता, अकोला पाटबंधारे विभाग, अकोला	०१-०४-२०२४
२७	गुजर मनोज माणिक, कार्यकारी अभियंता	स.अ.श्रेणी-१	कार्यकारी अभियंता, गुणनियंत्रण विभाग, सातारा	०२-०४-२०२४
२८	श्रीमती माने पूनम राजेश (जाधव पूनम शरद), कार्यकारी अभियंता	स.अ.श्रेणी-१	कार्यकारी अभियंता, गुण नियंत्रण विभाग, कोल्हापूर	०२-०४-२०२४
२९	श्रीमती स्वप्नाली प्रविण काकडे (कापसे स्वप्नाली श्रीकृष्ण), कार्यकारी अभियंता	स.अ.श्रेणी-१	कार्यकारी अभियंता, कोयना संकल्पचित्र विभाग क्र.३, पुणे	०२-०४-२०२४
३०	गरुड रुक्मांगद प्रल्हाद, कार्यकारी अभियंता	स.अ.श्रेणी-१	कार्यकारी अभियंता, माजलगाव कालवा विभाग क्र.७, गंगाखेड	०३-०४-२०२४
३१	श्रीमती सुषमा राजीव कुडल (राचोटे सुषमा विश्वनाथअप्पा), कार्यकारी अभियंता	स.अ.श्रेणी-१	उपसंचालक (प्रशासन), महाराष्ट्र अभियांत्रिकी प्रशिक्षण प्रबोधिनी, नाशिक	०५-०४-२०२४
३२	श्रीमती शितल अभय बोडखे (भालेराव शितल माधवराव), कार्यकारी अभियंता	स.अ.श्रेणी-१	कार्यकारी अभियंता व प्राचार्य, प्रादेशिक प्रशिक्षण केंद्र, नागपूर	०५-०४-२०२४
३३	देशमुख किरण जयंतराव, कार्यकारी अभियंता	स.अ.श्रेणी-१	कार्यकारी अभियंता, कालवा संकल्पचित्र विभाग क्र.२, नाशिक	१८-०४-२०२४
३४	श्रीमती अनिता महेश गोडसे (माने अनिता किसन), कार्यकारी अभियंता	स.अ.श्रेणी-१	कार्यकारी अभियंता, उप अधीक्षक अभियंता, सातारा सिंचन मंडळ, सातारा	१९-०४-२०२४
३५	श्रीमती पाटील रजनी श्रीराम, कार्यकारी अभियंता	स.अ.श्रेणी-१	कार्यकारी अभियंता, पाटबंधारे संशोधन विभाग, नाशिक	१९-०४-२०२४
३६	श्रीमती सुजाता कमलाकर हांडे (कांबळे सुजाता गौतमीपुत्र), कार्यकारी अभियंता	स.अ.श्रेणी-१	जिल्हा जलसंधारण अधिकारी, मृद व जलसंधारण विभाग, पुणे	१९-०४-२०२४
३७	आवटे सलीम सय्यद गफूर, कार्यकारी अभियंता	स.अ.श्रेणी-१	कार्यकारी अभियंता, धाराशिव लघु पाटबंधारे विभाग, धाराशिव	२२-०४-२०२४
३८	बिराजदार संतोष बाबुराव, कार्यकारी अभियंता	स.अ.श्रेणी-१	कार्यकारी अभियंता, पुर्णा पाटबंधारे विभाग, वसमतनगर	२२-०४-२०२४
३९	खोडे रविंद्र सोनू, कार्यकारी अभियंता	स.अ.श्रेणी-१	जिल्हा जलसंधारण अधिकारी, मृद व जलसंधारण विभाग, धुळे	२४-०४-२०२४
४०	नखाते विनायक विष्णुपंत, कार्यकारी अभियंता	स.अ.श्रेणी-१	कार्यकारी अभियंता, जायकवाडी पाटबंधारे विभाग, क्र.३, बीड	२४-०४-२०२४
४१	राठोर आशुतोष ओमप्रकाश, कार्यकारी अभियंता	स.अ.श्रेणी-१	कार्यकारी अभियंता, उर्ध्व पेनगंगा प्रकल्प विभाग, क्र.६, नांदेड	२४-०४-२०२४

४२	निकम अमोल पंडितराव, कार्यकारी अभियंता	स.अ.श्रेणी-१	कार्यकारी अभियंता, जिहे कटापूर उपसा सिंचन विभाग, सातारा	२६-०४-२०२४
४३	खैरनार मंगेश माणिकराव, कार्यकारी अभियंता	स.अ.श्रेणी-१	सहायक मुख्य अभियंता, जलसंपदा विभाग, छ.संभाजीनगर	०३-०५-२०२४
४४	श्रीमती शहाणे सोनल अभिजित (मुडके सोनल प्रकाश), कार्यकारी अभियंता	स.अ.श्रेणी-१	कार्यकारी अभियंता, नाशिक पाटबंधारे विभाग, नाशिक	०७-०५-२०२४
४५	नगरकर गिरीश विजय, कार्यकारी अभियंता	स.अ.श्रेणी-१	कार्यकारी अभियंता, कृष्णा पाणी तंटा लवाद विशेष कक्ष, गट क्र.४, पुणे	०८-०५-२०२४
४६	श्रीमती पराते अनिता उदय, कार्यकारी अभियंता	स.अ.श्रेणी-१	कार्यकारी अभियंता, पाटबंधारे प्रकल्प विभाग, नागपूर	१९-०५-२०२४
४७	क्षीरसागर रमेश नागेश, कार्यकारी अभियंता	स.अ.श्रेणी-१	कार्यकारी अभियंता, लघु पाटबंधारे विभाग, क्र.१, पंढरपूर	२४-०५-२०२४
४८	श्रीमती लिमये धनश्री शंतनू, कार्यकारी अभियंता	स.अ.श्रेणी-१	कार्यकारी अभियंता, बांधकाम व्यवस्थापन संगणकीकरण विभाग, पुणे	२९-०५-२०२४
४९	श्रीमती वर्षा निशांत बावकर (खोचे वर्षा विलास), कार्यकारी अभियंता	स.अ.श्रेणी-१	कार्यकारी अभियंता, सिंचन व्यवस्थापन संगणकीकरण विभाग, पुणे	२९-०५-२०२४
५०	वानखेडे उमेश विश्वनाथराव, कार्यकारी अभियंता	स.अ.श्रेणी-१	कार्यकारी अभियंता, लघु पाटबंधारे विभाग, क्र.१, छ.संभाजीनगर	०३-०६-२०२४
५१	श्रीमती सुजाता जितेंद्र मोरे (पाटील सुजाता मोतीराम) , कार्यकारी अभियंता	स.अ.श्रेणी-१	कार्यकारी अभियंता, वेगवर्धित सिंचन लाभ विशेष पथक, सिंचनभवन, पुणे	०७-०६-२०२४
५२	अग्रवाल देवेंद्र पुनमचंद, कार्यकारी अभियंता	स.अ.श्रेणी-१	कार्यकारी अभियंता, गिरणा पाटबंधारे विभाग, जळगांव	११-०६-२०२४
५३	श्रीमती सोनाली सागर सोनुले (मोहुर्ले सोनाली महादेव), कार्यकारी अभियंता	स.अ.श्रेणी-१	कार्यकारी अभियंता, गोंदिया पाटबंधारे विभाग, गोंदिया	१३-०६-२०२४
५४	श्रीमती सोनटक्के प्रिया पुरुषोत्तम, कार्यकारी अभियंता	स.अ.श्रेणी-१	उप अधीक्षक अभियंता, गुण नियंत्रण मंडळ, नागपूर	१४-०६-२०२४
५५	श्रीमती मधूमती व्यंकटेश तोरणाळे (कस्तुरे बेबी मारोतराव), कार्यकारी अभियंता	स.अ.श्रेणी-१	उप अधीक्षक अभियंता, लाभक्षेत्र विकास प्राधिकरण, लातूर	१९-०६-२०२४
५६	संदीप प्रकाश जाधव, कार्यकारी अभियंता	स.अ.श्रेणी-१	कार्यकारी अभियंता व प्रपाठक, महाराष्ट्र अभियांत्रिकी प्रशिक्षण प्रबोधिनी, नाशिक	१५.०७.२०२४

५७	श्रीमती शबाना मजहर रजवी, कार्यकारी अभियंता	स.अ.श्रेणी-१	कार्यकारी अभियंता व प्राचार्य, प्रादेशिक प्रशिक्षण केंद्र, छ.संभाजीनगर	०४.०७.२०२४
----	---	--------------	--	------------

२. वरील अधिकाऱ्यांनी जुनीनिवृत्ती वेतन योजना व अनुषंगिक नियम लागू करण्याचा पर्याय विहित मुदतीत सादर केलेला आहे.
३. वित्त विभाग, शासन निर्णय, दि.०२.०२.२०२४ रोजीच्या शासन निर्णयातील तरतुदीनुसार वरील विवरणपत्रात नमूद केलेल्या अधिकाऱ्यांना जुनी निवृत्तीवेतन योजना व अनुषंगिक नियम लागू करण्यात येत असल्यामुळे त्यांचे नव्याने भविष्यनिर्वाह निधी (GPF) खाते तात्काळ उघडण्यात यावे. तसेच, सदर अधिकाऱ्यांचे राष्ट्रीय निवृत्तिवेतन प्रणाली (NPS) मधील खाते बंद करून, त्यातील कर्मचाऱ्याच्या हिश्याची रक्कम देय / अनुज्ञेय व्याजासह संबंधित कर्मचाऱ्याच्या नव्याने उघडण्यात आलेल्या भविष्यनिर्वाह निधी खात्यात जमा करावी.
४. तसेच, संबंधित अधिकाऱ्यांच्या राष्ट्रीय निवृत्तिवेतन (NPS) खात्यातील राज्य शासनाच्या हिश्याची रक्कम देय / अनुज्ञेय व्याजासह राज्याच्या एकत्रित निधीत वळती करण्यात यावी
५. याकरिता संदर्भिय क्र.३ येथील नमूद दि.०२.०५.२०२४ रोजीच्या शासन परिपत्रकान्वये विहित केलेल्या कार्यपध्दतीनुसार कार्यवाही करण्यात यावी.
६. सदर शासन आदेश महाराष्ट्र शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संगणक संकेतांक क्रमांक २०२४०९०४१७४१२५५९२७ असा आहे. हा शासन आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून निर्गमित करण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

( डॉ.सचिन कावळे )

कार्यासन अधिकारी, महाराष्ट्र शासन

प्रति,

१. अपर मुख्य सचिव, जलसंपदा विभाग, मंत्रालय, मुंबई - ३२
२. सचिव (लाक्षेवि)/सचिव (प्रकल्प समन्वय), जलसंपदा विभाग, मंत्रालय, मुंबई - ३२
३. सर्व संबंधित मुख्य अभियंता, जलसंपदा विभाग.
२. सर्व संबंधित अधिकाऱ्यांचे आहरण व संवितरण अधिकारी व नियंत्रक अधिकारी (लेखा विभाग).
३. महालेखापाल, महाराष्ट्र-१ (लेखापरीक्षा / लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र राज्य, मुंबई
४. महालेखापाल, महाराष्ट्र-२ (लेखापरीक्षा / लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र राज्य, नागपूर,
५. अधिदान व लेखाधिकारी, अधिदान व लेखाधिकारी कार्यालय, मुंबई.
६. निवासी लेखा परीक्षा अधिकारी, मुंबई.
७. संबंधित जिल्हा कोषागार अधिकारी, जिल्हा कोषागार कार्यालय,

८. उप सचिव (सेवा-४), वित्त विभाग, मंत्रालय, मुंबई - ३२

९. सर्व संबंधित अधिकारी.

१०. कार्यासन अधिकारी (रोख शाखा/क्षेत्र/आ(मंत्रालय)), जलसंपदा विभाग, मंत्रालय, मुंबई - ३२

११. आ(वर्ग-१) कार्यासन संग्रहार्थ.